

शासकीय अधिकाऱ्यांचे/कर्मचाऱ्यांचे  
गोपनीय अहवाल लिहिणे व जतन  
करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक: सीएफआर-१२०२/४०८/१३,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ४ सप्टेंबर, २००२.

वाचा:- शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.: सीएफआर-१२९५/प्र.क्र. ३६/१५/१३, दि. १-२-१९९६.

### परिपत्रक

शासकीय अधिकाऱ्यांचे/कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्यासंबंधी उपरोक्त दि. १ फेब्रुवारी, १९९६ च्या शासन निर्णयाद्वारे सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार 'उत्कृष्ट' शेरे तोंडी कळविण्याबाबत, 'अत्युत्कृष्ट' शेरे प्रमाणपत्र देऊन कळविण्याबाबत तसेच प्रतिकूल शेरे आणि पदोन्तीच्या पात्रतेपर्यन्त जे शेरे येत नाहीत असे शेरे संबंधितांना लेखी कळविण्याबाबत स्पष्ट सूचना उपरोक्त शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. गोपनीय अहवालामधील वरील प्रकारे शेरे प्रतिवर्षी दि. ३० जूनच्या आत संबंधितांना कळविणे उपरोक्त आदेशान्वये बंधनकारक केले असून त्याप्रमाणे विहित वेळेत कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. तथापी, शासनाच्या असे निर्दर्शनास आले आहे की, दि. १ फेब्रुवारी, १९९६ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. यास्तव सदर आदेशांचा पुनरुच्चार करून असे निर्देशित करण्यात येते की सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( मा. दा. वाईमारे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव,

मा. मुख्यमंत्री/उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),

प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),

प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),

प्रबंधक, लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई (पत्राने),

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील

सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सर्व मंत्रालयीन विभागांच्या आस्थापना शाखा,

निवड नस्तीका.१३.